

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
२००६-२००७ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "लघुपाटबंधारे"

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००६/प्र.क्र.२६/का.७
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १४ जून, २००६.

वाचा : १) वित्त विभाग, परिपत्रक क्र.अंदाज-१०.०६/सीआर-४७/२००६/अर्थसंकल्प-३, दि. ५ मे, २००६.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "लघुपाटबंधारे" या उपशिर्षाखाली २००६-२००७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २००६ (सन २००६ चा अधिनियम क्रमांक ११) हा तरतुदीच्या वितरणास पारित झाला असल्यामुळे शासन आता जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील "लघुपाटबंधारे" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या अंमजबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे (Cash Flow) खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

४. अंमलबजावणी अधिकारी व विभागप्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात आणि अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल. याची दक्षता घ्यावी जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रातील खर्चावर लक्ष ठेवता येईल आणि तो केंद्र शासनाला कळविता येईल.


५. सर्व अंमजबजावणी /नियंत्रण अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १०तारखेपर्यंत या विभागास,

नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

६. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय घोरणास अनुसरुन चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुद प्रशासकीय मान्यता दिलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००६०६१४१५२७१००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(वि.रा.ठाकूर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक. (५ प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.

सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ , सर्व जिल्हे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद , सर्व जिल्हे

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

आयुक्त , आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखाप्रक्रिया)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.(प्रत्येकी ५ प्रती)

जिल्हा कोषागार अधिकारी, सर्व जिल्हे

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद सर्व जिल्हे

वित्त विभाग/नियोजन विभाग/ग्राम विकास व जलसंधारण विभाग (जल-४), मंत्रालय, मुंबई - ३२

पाटबंधारे विभाग (बजेट-२/लेखाशाखा), मंत्रालय, मुंबई - ३२

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ, ठाणे/ नाशिक/ पुणे/ अमरावती/ अहमदनगर/ चंद्रपूर/ नांदेड/ नागपूर/यवतमाळ/अकोला.

अधिक्षक अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर

अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे मंडळ, (स्थानिक स्तर), ठाणे/नाशिक/औरंगाबाद/पुणे/नागपूर/अमरावती

अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे-४११ ००९.

अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर.

कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद.

कार्यकारी अभियंता, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद.

कार्यकारी अभियंता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर.

मुख्य अभियंता, प्रादेशिक विभाग, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे

प्रादेशिक मुख्य अभियंता, पाटबंधारे मंडळ, मुंबई/पुणे/नागपूर/अहमदनगर
संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे (२ प्रती)
वरीष्ठ लेखा अधिकारी, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (३ प्रती)
कार्यासन अधिकारी (का.क्र. २, ६, ५, १४) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.
निवड नस्ती (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

**जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (स्थानिक स्तर)		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०- साधारण-१९१-स्थानिक संस्थांना सहाय्य-पाटबंधा-यांची कामे-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (००) (०१) राज्य योजना (२७०२ १५५९)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	टिएसपी ४०१८६	ओटिएसपी ०	संबंधित जिल्ह्याचे अधिक्षक अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्त.), मंडळ,	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.
रायगड	३३२५	०		ही तरतूद अर्थोपाय अग्रिमातून समायोज्य आहे व कोषागारातून रोखीने देय नाही
नाशिक	४५७०	०		
धुळे	४५७२	०		
नंदुरबार	१५७२०	०		
जळगांव	२४२५	०		
अहमदनगर	९००	०		
पुणे	३४३९	४७९		
अमरावती	२९०४	०		
यवतमाळ	३९४३	४८२		
अकोला	०	१००८		
वाशिम	०	९००		
बुलढाणा	०	१०००		
नागपूर	३२०	२०००		
वर्धा	०	२००		
गोंदिया	१००	०		
गडचिरोली	२००	०		
नांदेड	१०५४	१०१२		
चंद्रपूर	१७००	०		
एकूण-	८५३५८	७०८९		
एकूण एकत्रित	९२४३९			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : कोल्हापूर पद्धतीचे बंधारे		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०- साधारण- १९१-स्थानिक संस्थांना सहाय्य-इतर लहान पाटबंधा-यांची कामे-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (००) (०१) राज्य योजना (२७०२ १५५९)		
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी		
ठाणे	२३८३१	०		
नाशिक	११२३५	०		
धुळे	४९७५	०		
नंदुरबार	१४११४	०		
जळगांव	२०००	०		
अहमदनगर	१०००	०		
अमरावती	५०४६	०		
यवतमाळ	३५०	०		
नागपूर	५२०	२०००		
वर्धा	०	१४४		
भंडारा	०	६००		
गोदिया	८००	२००		
चंद्रपूर	१६००	१६३७		
गडचिरोली	१२४१६	०		
नांदेड	८८१	११५४		
हिंगोली	०	२९१८		
एकूण-	८६७६८	१४५३		
एकूण एकत्रित		१६२२१		
मालगुजारी	तलावाचे			
बांधकाम				
नागपूर	६४५	१८१५		
चंद्रपूर	५००	०		
गडचिरोली	६१४३	०		
एकूण-	७२८८	१८१५		
एकूण एकत्रित		११०३		

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : उपसा जलसिंचन योजना.		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०- साधारण-१९१-स्थानिक संस्थांना सहाय्य-इतर लहान पाटबंधा-यांची कामे-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (००) (०१) राज्य योजना (२७०२ १५५९)		
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटिएसपी		
नाशिक	२४९३९	०		
धुळे	८०५७	०		
नंदुरबार	२७२०	०		
अहमदनगर	३०२१	२२००		
पुणे	३३५७	०		
यवतमाळ	३२५	०		
वर्धा	०	४५०		
गोदिया	५००	०		
चंद्रपूर	१६००	१३००		
गडचिरोली	६९३३	०		
एकूण-	५१४५२	३९५०		
एकूण एकत्रित	५५४०२			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : ० ते २५० हेक्टर सर्वेक्षण.	(रुपये हजारात)	मागाणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-८०- सर्वसाधारण-१९१-स्थानिक संस्थांना सहाय्य-इतर लहान पाटबंधा-यांची कामे-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८७ अन्वये जिल्हा परिषदांना योजनांतर्गत अनुदाने (००) (०१) राज्य योजना (२७०२ १५५९)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	टिएसपी २६१२	संबंधित जिल्ह्याचे अधिकारी अभियंता,	ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय.	कोषागारातून रोखीने देय आहे.
अहमदनगर	टिएसपी १५०	लघुपाटबंधारे (स्था.स्त.), मंडळ		
गोंदिया	टिएसपी १००			
नागपूर	ओटिएसपी ३००			
वाशिम	ओटिएसपी ५२८			
एकूण-	३६९०			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप (रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : १) सर्वेक्षण	मागाणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-भुपृष्ठ जल-८००-इतर खर्च (०१) इतर लहान पाटबंधा-यांची कामे सर्वेक्षणाचे काम (राज्यक्षेत्र) (००) (०१) राज्य योजना (२७०२ ३६८७)			
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
अहमदनगर	१६०९	अधिकारी अभियंता,	जलसंपदा विभाग,	
एकूण-	१६०९	लघुपाटबंधारे मंडळ, ठाणे	मंत्रालय.	

टिप : वरील तरतूदी बांधकामावरील खर्चासाठी आहे.

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : विस्तार व सुधारणा.		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१ -भुपृष्ठ जल-८००-स्वेच्छाधीन अनुदान (००) (०२) राज्य योजना (२७०२ ३६९६)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
अमरावती	१४४८	संबंधित जिल्ह्याचे अधिकारी अभियंता,	जलसंपदा विभाग,	सदर तरतूदीतून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
एकूण-	१४४८	लघुपाटबंधारे मंडळ,	मंत्रालय.	

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष:४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना -८०- सर्वसाधारण-१९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान (१) तापी पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (००) (०१) राज्य योजना (४७०२ ४९७२)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	१७०००	अधिकारी अभियंता तथा प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जळगांव / नाशिक.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष:४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना -८०-सर्वसाधारण-१९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान (३) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (००) (०२) राज्य योजना (४७०२ ५०१२)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	३०००	अधिक्षक अभियंता तथा प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष:४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना -८०-सर्वसाधारण-१९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान (४) कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (००) (०२) राज्य योजना (४७०२ ५१२८)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	७०००	अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष:४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना -८०-सर्वसाधारण-१९०-सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्यक अनुदान (५) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (००) (०५) राज्य योजना (४७०२ ५१४६)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण-	३०००	अधिक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे.	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे (जिल्हास्तर) एक कोटीपेक्षा कमी अंदाजी खर्चाच्या योजना २५० हेक्टर वरील लघुपाटबंधारे योजना.		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष:४७०२-लघुपाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना - जनजाती क्षेत्र उपयोजना -०१- भूपृष्ठ जल-लहान पाटबंधा-याची कामे-प्रमुख बांधकामे/ गौण बांधकामे (००) (०१) राज्य योजना (४७०२ ०४३१)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नागपूर	१५१५	लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नागपूर.		
एकूण-	१५१५			

टिप : वरील तरतूद ही फक्त बांधकामावरील खर्चासाठी आहे.

**जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (२५० हेक्टर खालील)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-भुपृष्ठ जल (१) लहान पाटबंधा-याची कासे (१०१ ते २५० हेक्टर) (००) (०१) राज्य योजना (४७०२ ३६७१)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे (लघुपाटबंधारे)	८०००	संबंधित जिल्ह्याचे अधिकारी अभियंता, लघुपाटबंधारे (स्था.स्त.), मंडळ.	ग्राम विकास व जलसंधारण विभाग,	फक्त बांधकामावरील १ खर्चासाठी.
नंदुरबार (-//--)	१४७८१		मंत्रालय.	
नागपूर (-//--)	२५००			
रायगड (-//--)	१०००			
धुळे (-//--)	१०००			
यवतमाळ (-//--)	२०००			
नाशिक (-//--)	२४५०			
गोंदिया (-//--)	१०००			
वर्धा (-//--)	१०००			
जळगांव (को.प.बंधारे)	११७१			
अहमदनगर (उपसा सिंचन)	२३९५			
अमरावती (-//--)	१०००			
गोंदिया (-//--)	१०००			
जळगांव (-//--)	२०६०			
गडचिरोली (-//--)	१२७०			
एकूण-	४२६२७			

जनजाती क्षेत्र उपयोजना २००६-२००७ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (राज्यस्तर) (१ कोटीपेक्षा जास्त अंदाजीत)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष : ४७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१-भुपृष्ठ जल (१) लहान पाटबंधा-याची कामे - प्रमुख / गौण बांधकामे. (००) (०१) राज्य योजना (४७०२ ०४३१)		
जिल्ह्याचे नांव	२००६-०७ साठी केलेली तरतूद	२००६-०७ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	२००	संबंधित अधिकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प मंडळ,	पाटबंधारे विभाग, मंत्रालय.	सदर तरतूद फक्त बांधकामावरील खर्चासाठी आहे.
नाशिक	१५०००			
गढचिरोली	१५२१			
अमरावती	२५००			
एकूण-	१९२२१			

ग्राम विकास व जलसंधारण विभाग
(आदिवासी क्षेत्रातील योजना)
(१०१ ते २५० हेक्टर))

जिल्हा - ठाणे : ग्राम विकास व जलसंधारण विभाग (रुपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता तरतूद
१	२	३	४
१	कमारे	मुरबाड	९
		एकूण -	९

ग्राम विकास व जलसंधारण विभाग
(आदिवासी क्षेत्रातील योजना)
(१०१ ते २५० हेक्टर) लघुपाटबंधारे

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता तरतूद
१	२	३	४
१	<u>जिल्हा-नागपूर</u> १) वारपानी क्र.२		२५००
२	<u>जिल्हा-वर्धा</u> मलतपूर		१०००
३	<u>जिल्हा-गोंदिया</u> महाजनठोला		१०००

उपसा सिंचन

१	<u>जिल्हा - अहमदनगर</u> १) साकिरवाडी २) गोंदोशी		१२२५ <u>१०७०</u> २३९५
२	<u>जिल्हा - गोंदिया</u> बीजेपार		१०००
३	<u>जिल्हा - अमरावती</u> चाकर्दा		१०००
४	<u>जिल्हा-जळगांव</u> १) कपोणे २) मैलाणे		९८० <u>१०८०</u> २०६०
५	<u>जिल्हा-गडचिरोली</u> १) गडअहेरी २) धारगांव		६३५ <u>६३५</u> १२७०

<u>लघुपाटबंधारे</u>				
१	<u>जिल्हा-नंदुरबार</u>			
	१) मंदाणे			४०००
	२) रानीपूर			१७८९
	३) बीजगांव			४०००
	४) ठाणेपाडा			<u>५०००</u>
				<u>१४७८९</u>
२	<u>जिल्हा-ठाणे</u>			
	१) अस्वली			२५००
	२) काळशेतीपाडा			३०००
	३) विढे			<u>५००</u>
				<u>६०००</u>
३	<u>जिल्हा-नाशिक</u>			
	१) कळवण			४५०

(आदिवासी क्षेत्रातील योजना) (१०१ ते २५० हेक्टर) (रुपये हजारात)

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता तरतूद
१	२	३	४
स्टेटपूल-लघुपाटबंधारे योजना			
१	<u>जिल्हा-ठाणे</u>		
	१) घाटेघर		१०००
	२) कारवेल		<u>१०००</u>
			<u>२०००</u>
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे			
१	<u>जिल्हा-जळगांव</u>		
	१) सत्रासेन		७२९
	२) उमर्टी		<u>४५०</u>
			<u>११७९</u>
स्टेटपूल-लघुपाटबंधारे			
१	<u>जिल्हा - रायगड</u>		
	पाषाणे		१०००
२	<u>जिल्हा धुळे</u>		
	बोमडीपाडा		१०००
३	<u>जिल्हा-नाशिक</u>		
	कोकणगांव		२०००
४	<u>जिल्हा यवतमाळ</u>		
	१) कोळझरा		१०००
	२) गाझीपूर (येलदरी)		<u>१०००</u>
			<u>२०००</u>

जिल्हा-गडचिरोली

राज्यस्तर योजना (आदिवासी)

पाटबंधारे विभाग
(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता प्रस्तावित आर्थिक तरतूद (निव्वळ कामासाठी)
१	२	३	४
१	पुलखल लघुपाटबंधारे तलाव	धानोरा	१
२	पित्रिरीठ लघुपाटबंधारे तलाव	चार्मोशी	१
३	अनखेडा लघुपाटबंधारे तलाव	चार्मोशी	१
४	मंगलखेडा लघुपाटबंधारे तलाव	चार्मोशी	१
५	कोसरी लघुपाटबंधारे तलाव	चार्मोशी	१५१५
६	गणपूर लघुपाटबंधारे तलाव	चार्मोशी	१
७	कढोली लघुपाटबंधारे तलाव	चार्मोशी	१
			एकूण - १५२१

जिल्हा-नाशिक

राज्यस्तर योजना (आदिवासी)

पाटबंधारे विभाग
(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता प्रस्तावित आर्थिक तरतूद (निव्वळ कामासाठी)
१	२	३	४
१	शिंदे	पेठ	२०००
			एकूण - २०००

जिल्हा-नाशिक

राज्यस्तर योजना (आदिवासी)

पाटबंधारे विभाग
(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता प्रस्तावित आर्थिक तरतूद (निव्वळ कामासाठी)
१	२	३	४
१	श्रीमंत	पेठ	५०००
२	रोशनी	पेठ	२२००
३	चोळमुख	पेठ	९०००
४	शिराळे	पेठ	९००
५	वायधोळपाडा	पेठ	५००
६	काचुर्ली	त्र्यंबकेश्वर	९००
७	अंबई	त्र्यंबकेश्वर	९००
८	वावीहर्ष (उ.सिं.यो.)	त्र्यंबकेश्वर	२०००
९	वैतरणेश्वर (उ.सिं.यो.)	इगतपूरी	२०००
			एकूण - १३०००

जिल्हा-अमरावती

जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी)

पाटबंधारे विभाग
(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता प्रस्तावित आर्थिक तरतूद (निव्वळ कामासाठी)
१	२	३	४
१	कावरानाला	धारणी	२५००
		एकूण - २५००	

जिल्हा-ठाणे

राज्यस्तर योजना (आदिवासी)

पाटबंधारे विभाग
(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता प्रस्तावित आर्थिक तरतूद (निव्वळ कामासाठी)
१	२	३	४
१	डोमहिरा	जव्हार	९००
२	तिल्हेर	वसई	९००
		एकूण - २००	

जिल्हा-नागपूर

जिल्हा वार्षिक योजना

पाटबंधारे विभाग
(रूपये हजारात)

अ.क्र.	लघुपाटबंधारे योजनेचे नांव	तालुका	२००६-०७ साठी करिता प्रस्तावित आर्थिक तरतूद (निव्वळ कामासाठी)
१	२	३	४
१	लोधा सितापूर	रामटेक	१५१५
		एकूण- १५१५	

तापी पाटबंधारे महामंडळांतर्गत प्रकल्पांचे तरतूद वाटप (रुपये लाखात)

अ.क्र.	प्रकल्पाचे नांव व जिल्हा	तरतूद
१	निमडया, जळगांव	८.९४
२	चिरडा, नंदुरबार	८.९४
३	पिंप्राणे, नंदुरबार	८.९४
४	कारेघाट, नंदुरबार	८.९४
५	नेसू, नंदुरबार	८.९४
६	देवळीपाडा, नंदुरबार	८.९४
७	पानबारा, नंदुरबार	८.९४
८	ढोंग, नंदुरबार	८.९४
९	हरिमहू, नंदुरबार	८.९४
१०	भुरिवेल, नंदुरबार	८.९४
११	बीलबारे, नंदुरबार	८.९४
१२	बर्डीपाडा, नंदुरबार	८.९४
१३	रामपूर, नंदुरबार	८.९४
१४	धनपूर, नंदुरबार	८.९४
१५	इच्छागळ्याण, नंदुरबार	८.९४
१६	धनोली, जि.नाशिक	८.९४
१७	भेगू, जि.नाशिक	८.९४
१८	जामलेवणी, जि.नाशिक.	८.९४
१९	नांदूरी, जि.नाशिक	९.०८
एकूण		९७०.००

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळांतर्गत प्रकल्पांचे तरतूद वाटप (रुपये लाखात)

अ.क्र.	प्रकल्पाचे नांव व जिल्हा	तरतूद
१	बलठण, जि.अहमदनगर	२.५०
२	आंबीत, जि.अहमदनगर	२.५०
३	धामणगांव, जि.अहमदनगर	२.५०
४	पिंपळगांव खांड, जि.अहमदनगर	२.५०
५	सांगवी, जि.अहमदनगर	२.५०
६	टिटवी, जि.अहमदनगर	२.५०
७	कोथळे, जि.अहमदनगर	२.५०
८	जगदंबादेवी, जि.अहमदनगर	२.५०
९	कातळापूर, जि.अहमदनगर	२.५०
१०	वाकी मानेरे, जि.अहमदनगर	२.५०
११	वारंघुशी, जि.अहमदनगर	२.५०
१२	चिंचोली, जि.अहमदनगर	२.५०
एकूण-		३०.००